

गिरिराज किशोर द्वारा लिखा गया

सामाजिक एवं सांस्कृतिक चेतना



डॉ० सुरेश कानडे

जन्म : 19 मई 1969, नासिक (महाराष्ट्र)

शिक्षा : एम.ए., बी.एड., पी-एच.डी., एस.ई.टी.

सम्प्रति : एसोसिएट प्रोफेसर एवं हिन्दी विभागाध्यक्ष,
एस.एम.आर.के. बी.के. - ए.के. महिला महाविद्यालय,
नासिक - 422 005

कृतियाँ : ★ गिरिराज किशोर की कहानियों में युगा चेतना ★ जनसंचार माध्यम दशा
दिशा ★ हिन्दी की वैश्विक प्रासांगिकता : सन्दर्भ एवं सामर्थ्य

संसाधन : 202, अक्षरधाम 'ए' आनंद नगर, आकाशवाणी केन्द्र के पास, गंगापुर
रोड, नासिक - 422 013 (महाराष्ट्र)

चलभाषा : 95271 41179

ई-मेल : sfkanade@gmail.com

अनुक्रम

★ गिरिराज किशोर के व्यक्तित्व का परिचय ★ सामाजिक चेतना : स्वरूप एवं महत्व
★ गिरिराज किशोर की कहानियों में प्रतिपादित सामाजिक चेतना ★ गिरिराज किशोर
की कहानियों में प्रतिपादित आर्थिक परिस्थितियाँ ★ गिरिराज किशोर की कहानियों
में प्रतिपादित अधुनिकता बोध ★ गिरिराज किशोर की कहानियों में प्रतिपादित
सांस्कृतिक चेतना ★ उपसंहार

चिन्तन प्रकाशन

3A/119, आवास विकास
हंसपुरम्, कानपुर - 208 021

0512 2626 265, 94501 51379

chintanprakashan@gmail.com

www.chintanprakashan.com

f /ChintanPrakashan

₹ 450.00



गिरिराज किशोर की कहानियों में सामाजिक एवं सांस्कृतिक चेतना ○ डॉ० कानडे

गिरिराज किशोर की कहानियों में

सामाजिक एवं सांस्कृतिक चेतना



डॉ० सुरेश कानडे

**गिरिराज किशोर की कहानियों में सामाजिक
एवं सांस्कृतिक चेतना**

डॉ सुरेश कानडे



SMK-BKC-AK
Principal
Nashik-422 005.

15

चिन्तन प्रकाशन
हंसपुरम्, कानपुर-208 021

3,3,2

से उद्देश्य स्वातंत्र्योत्तर काल की सामाजिक चेतना को गहराई से समझकर अभिव्यक्त किया है। उनकी कहानियाँ उनकी पहचान बनी हैं। उनकी कहानियाँ मध्यवर्गीय सामाजिक चेतना के प्रामाणिक दस्तावेज हैं। गिरिराज किशोर की कहानियों में एक प्रायोगिक नवीनता अभिव्यक्त होती है। इनमें सामाजिक अवमूल्यन, सामाजिक विसंगतियाँ, राजनीतिक छल-छद्म, धार्मिक कट्टरता एवं कटुता मानवीय जीवन मूल्य और जिजीविता का यथार्थ चित्रण है। गिरिराज किशोर की कहानियाँ मध्यवर्गीय समाज की बदलती मानविकता का यथार्थ चित्रण है। व्यक्ति और समाज के बदलते संबंधों और विसंगतियों तथा अन्तर्विरोधों का यथार्थ चित्रण है। उनमें सामाजिक चेतना होने के साथ ही समयबद्धता होने की प्रक्रिया भी है। प्रस्तुत पुस्तक में इसी दृष्टि से अध्ययन करने का प्रयत्न किया गया है। किसी भी पुस्तक का लेखन व्यक्तिगत नहीं होता है। उसमें प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूप से परिवार का, शुभचिंतकों, मित्रों एवं अन्य बहुत सारे लोगों का सहयोग रहता है। जो समय-समय पर किसी न किसी रूप में मार्गदर्शन करते रहते हैं, जिससे पुस्तक कों आकार प्राप्त है, ऐसे सभी सुधीजनों को मैं हृदय से धन्यवाद देता हूँ और आभार व्यक्त करता हूँ।

अंत में चिंतन प्रकाशन के संचालक श्री रामसिंह जी व उनके सुपुत्र आनंद सिंह जी के प्रति आत्मीय आभार व्यक्त करता हूँ। जिन्होंने कम समय व लॉकडाउन एवं कोविड-19 की महामारी में समय पुस्तक का कार्य पूरा किया तथा स्ट्र ग्राफिक्स के टाइपिस्ट एवं संपूर्ण टीम के प्रति हृदय से आभार व्यक्त करता हूँ और आशा करता हूँ कि यह प्रेम व सहकार्य भविष्य में भी बना रहेगा।

-डॉ० सुरेश कानडे



अनुक्रम

1. गिरिराज किशोर के व्यक्तित्व का परिचय	11
2. सामाजिक चेतना : स्वरूप एवं महत्व	30
3. गिरिराज किशोर की कहानियों में प्रतिपादित सामाजिक चेतना	37
4. गिरिराज किशोर की कहानियों में प्रतिपादित आर्थिक परिस्थितियाँ	71
5. गिरिराज किशोर की कहानियों में प्रतिपादित आधुनिकता बोध	86
6. गिरिराज किशोर की कहानियों में प्रतिपादित सांस्कृतिक चेतना	127
उपसंहार	145
परिशिष्ट (भाग-2) ग्रन्थ सूची	149

3.3.1

ज्या काळात सर्वसामान्य दित्रयांनी गाणे म्हणपे, मैकिंटो व्हर्स
असंस्कृत मानले जात होते अशा काळात हिरावर्झांनी दित्तेट
लाऊन जलसे केले. दित्रयांनी उभे राहुन गाष्याची झेप्पिट
परंपरा मोडून, बैठचा आसनात हातात तबोरा घेऊन गाष्याची
योग्य पद्धत प्रवारात आणून स्त्री कलाकारांना समाजात भूमिका
स्थान मिळवून देण्याचे क्रांतीकारी कार्य हिरावर्झांनी केले.
स्वरमंच, रंगमंच व रूपेरी पडद्याव्या माध्यमातून वैटकीतील गुणे
माजघरारपर्यंत नेऊन तीन पिढ्यांना आपल्या गाष्याची झेप्पिटे
धातली.

अश्या स्त्रियांचे घराणे निर्माण करणाऱ्या उमळताचेल कोकिळेचा प्रवास स्फुर्तीदायी व वाचनीय आहे.

हिन्दू लाईंड लाइंसेस दे कर्म

उपवनाचो काळिकाठा

卷之三

स्वतंत्रपि कान्तः


ડૉ. સો. નિલમ મધુંદ બોફીલ

3-18-9

उपवनीची कोकिळा

हिराबाई बडोदेकर

डॉ. सौ. निलम मुकुंद बोकील



Principal
SARKARI LIBRARY Nashik-422 005.

331

अनुक्रमणिका



SMRK-BKAK
Princedia
Manila
25/10/2005
S. S. P.

भूमिका	०९
कौटुंबिक पार्श्वभूमी	१०९
जन्म व बालपण	१३
संगीत विद्यालय	१४५
संगीत शिक्षण	१४७
गुरुनिष्ठा	२४
रियाज	२५
कौटुंबिक व वैवाहिक जीवन	२७
गायनशैली	३१
जलसे	३३
गाजलल्या मैफिली	३८
मुलखावेगल्या मैफिली	४४
दरबारातील अनुभव	४७
परदेश दौरे	५३
स्वभाव वैशिष्ट्ये	५३
रंगभूमी	५४
संपरी पडदा	७३

३३८

आकाशवाणी	७६
सांगीतिक कार्य	७९
सामाजिक परिवर्तन	८१
ध्रुविनिमय	८५
सादरीकरणाची पद्धत	८७
शिकवण्याची पद्धत	८९
कलाकारांच्या दृष्टीतून हिराबाई	९७
जीवनातील मानविंदू	१०३
मिळालेले मानसन्मान	१०६
रणांचे व पदांचे स्वरलेखन	१०८
संदर्भसूची	१२३

••

भूमिका

एखाद्या कलेचा वारसा परंपरेने चालत आलेला आपल्याला अनेक ठिकाणी पहावयास मिळतो. ज्या घराण्यातील व्यक्तीमध्ये घराण्याचे काही गुण उपजतच पहावयास मिळतात. अशा वारसा हक्काने लाभलेल्या गुणांना जेव्हा कषाची जोड मिळते तेंव्हा त्याच्या आयुष्याचे सोने होते आणि कलेची देखील सांस्कृतिक दृष्ट्या भरभराट होते.

हिराबाई बडोदेकरांना असाच संगीत परंपरेचा वारसा मिळाला होता. त्यांचा संगीतमय जीवनाचा प्रवास पाहताना असे लक्षात येते की, त्यांची आई ताराबाई माने अणि बडील किरणा घराण्याचे महान गायक अंबुल करीम खाँ अशा दोघांच्याही घराण्याकडून हिराबाईंना संगीताची फार मोठी परंपरा लाभली होती. जन्मजात घराण्याचा वारसा लाभलेल्यांच्या पोटी ही 'हिरकणी' जन्माला आली होती. अशा नैसर्गिक मादक स्वरांची, सुरेल आवाजाची ईश्वरदत्त देणगी लाभलेली गायिका पुढे 'हिराबाई बडोदेकर' नावाने कीर्तिमान झारी. सर्वजनिक जलसे करण्याची मक्तेदारी फक्त पुरुषांची असलेल्या संगीत क्षेत्रात 'स्त्री' कलाकारांना मानाचे स्थान मिळवून देण्याचे क्रांतिकारी कार्य हिराबाईंनी केले. हिराबाईंची गायकी उन्मादक पण कुलशीलवान, स्वाभिमानी पण विनम्र, धीट पण शालीन होती. स्वतः हिराबाई म्हणजे मृदू मधुर अप्रतिम गाणं होतं.

हिराबाईंचे गाणे ऐकतांना भरजरी शालू नेसलेली, नाकात नथ घातलेली, हातात पूजापात्र व डोक्यावर पदर घेऊन देवाच्या दर्शनासाठी लगबगीने निघालेली एक कुलीन स्त्री डोळ्यासमोर उभी रहते. अशा हिराबाईंनी संगीतात स्त्रियांचे 'घराण' निर्माण केले. त्यांनी जवळजवळ तीन ते चार पिढ्यांना आपल्या गण्याने वेड लावले. आज त्यांच्याच कर्तृत्वाच्या जोरावर असंख्य स्त्रिया संगीत क्षेत्रात निर्धारितपणे वावरतांना व कार्य करतांना दिसत आहेत. आपल्या मोहक व मधुर गायनाने हिराबाईंनी फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानला आपलेसे करून टाकले. हिराबाईंनी शार्णीय संगीताबोर ललित संगीतात देखील प्राविष्ट्य मिळविले होते. त्या ऊयाल, दुमरी नरोवर



SHARUK-BEK-AK Mhatre Library
Printed at Sharuk-Bek-Ak Mhatre Library


B.B.D.

3-3-3 ③

81312

A STUDY OF GENDER DEVELOPMENT INDEX (GDI) OF GRADUATE WOMEN IN NASHIK DISTRICT

Dr. Ashlesha Anil Kulkarni



Himalaya Publishing House

ISO 9001:2015 CERTIFIED



ABOUT THE BOOK

This book is going to be the milestones in the gender studies. Women represent 50% of the world population. Therefore, if the deliberate efforts are made for women empowerment by providing them equal opportunities of development, the world will be transformed. The successful implementation of any scheme requires actual grassroot level data. Researcher has actually visited 60 villages from 15 Talukas of Nashik District and interacted with 561 women while collecting primary data of research. The book highlights changing scenario in rural and urban areas with special reference to Nashik District. It analyses the socio-cultural and economic problems. It describes the real picture of women in Nashik District and sets the new indices like Recognition Index with Gender Development Index. This book will be helpful for policy makers and the researchers.


ABOUT THE AUTHOR



Dr. Nisha Kalkarni is a Promising Economist. She was the First rank holder in HSC Merit list and rank holder in the University exam. She has won 395 prizes in elocution, essay and debate competitions. She has a rich teaching experience of 13 years. She has delivered number of lectures on various economic issues. She has number of Radio talks to her credit. She has presented 35 Research Papers in International, National and State level Seminars, Conferences. Her 20 research papers have been published in reputed journals. She won the Best Research Paper Award of Marathi Arthashastra Parishad. She is honored with Swami Vivekanand Yuva Gaurav Puraskar, Young Lady Economist Award and Wamananda Kardak Puraskar.

www.himpub.com

ISBN: 978-93-90244-94-2 HZ2 0107 ₹ 995/- ₹ 495



‘विपणन’ ही एक अत्यंत आव्हानात्मक प्रक्रिया ज्ञान विपणन ही संकल्पना आजच्या काळातील व्यावसायिक यशस्वी मूलतः बनली आहे. विपणन ही संकल्पना जरी केवळ व्यावसायिक संदर्भात वापरली जात असली, तरी ती एक व्यापक संकल्पना ज्ञान

आजच्या स्पर्धायुक्त बाजारपेठेत उद्योजक व विक्रेत्यांचा आपल्या व्यावसायाची यशस्वी वाटचाल सुरु ठेवण्यासाठी विशिष्ट व्यावसायिक निर्णय अद्यूकरित्या द्यावे लागतात. उत्पादन जागी वितरण ही उद्योग संस्थेची दोन महत्वाची कार्ये असून ती एकमेकांन पूरक आहेत. आजच्या स्पर्धायुक्त परिस्थितीत जर बाजारपेठेत एखादे उत्पादन यशस्वी करायचे असेल तर त्या उत्पादकाने बदलाव परिस्थितीचा अभ्यास करून फायदा घेतला पाहिजे. विपणन सेत्रात स्पर्धां ही अपरिहार्य असल्याने स्पर्धेला तोड कसे द्यावे याचा विचार विपणन व्यवस्थाकांना करावा लागतो. असंख्य ग्राहक, व्यापक बाजारपेठ, जागतिकीकरण, खुली अर्थ व्यवस्था, असंख्य उत्पादने यामुळे ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे त्वांना वस्तू कमी किंवडील विकणे ही एक कठीण बाब आहे. विपणनाची सुरवात ही उत्पादनाच्या नियोजन, विश्लेषण व नियंत्रणपासून होते असते. उत्पादनाचे स्वरूप, किमत, वितरण व त्याची वृद्धी ह्या चार विषयांमध्ये मिश्राबाबत व्यवस्थापकास निर्णय घेणे अगत्याचे असते.

• • •

आता ई-बुक स्वरूपातही
अर्थव्यापारी सर्व पुस्तके उपलब्ध...

- ▶ [amazon.com](#)
- ▶ [Kopykitab.com](#)
- ▶ [Bookganga.com](#)
- ▶ [atharvapublications.com](#)



अर्थव्यापारी
पुस्तके उपलब्ध...

ऑनलाईन पुस्तक खरेदीकरिता...

[www.atharvapublications.com](#)



ISBN 978-81-93454-11-1

9 7881934 54111

विपणन व्यवस्थापन

विपणन व्यवस्थापन

(Marketing Management)



(Marketing Management)

अर्थव्यापिकेशन्स

BOOK NOT BE RETURNED WITHIN SEVEN DAYS

यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व
इतर विद्यापीठांच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित तपेच
M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्यावत पुस्तक.

SMRK-BK-AK Mahila Mahavidyalaya
Nasik - 422 005

विपणन व्यवस्थापन

(Marketing Management)


DONATED BOOK



प्राचार्य डॉ. दिसी पी. देशपांडे
गोखले एज्युकेशन सोसायटीचे
एस.एम.आर.के, वी.के-ए.के. महिला महाविद्यालय, नाशिक.

प्राचार्य डॉ. श्रीनिवास वि. जोशी
गोखले एज्युकेशन सोसायटीचे
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीवर्धन, बी. रायगढ.

प्रा.डॉ.योगेश विश्वासराव तोरवणे
खानदेश एज्युकेशन सोसायटीचे
प्रताप कॉलेज, अंमळगडे (जळगाव)



अर्थवृ पब्लिकेशन्स



प्रोत्साहन दिले त्याबदल आम्ही त्यांचे क्रणी आहोत.

हे पुस्तक लिहीतांना अनेक मराठी व इंग्रजी ग्रंथांचा आणि वेबसाईट्स संदर्भ म्हणून उपयोग केला आहे. त्या सर्व लेखकांचे आणि प्रकाशकांचे आम्ही सविनय धन्यवाद मानतो.

बरील सर्व विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी निर्देशीत केलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे हे पुस्तक लिहीण्यासाठी आम्हाले प्रोत्साहीत केल्याबदल या सर्व पल्लिकेशन्सचे श्री. युवराज माळी आणि त्याची कर्मचारी यांचे देखील आम्ही मनस्वी आभार मानतो.

प्रस्तुत पुस्तकाच्या उपयोगते भर घालण्यासाठी अभ्यासकांनी, सशोधकांनी व समिक्षकांनी काही सूचना केल्यास त्यांचा पुढील आकृतीच्या वेळी निश्चितच विचार करू सर्वांना अभिवादन करून लेखनीला पुणेविराम देतो.

धन्यवाद!!

प्राचार्य डॉ. दिसी देशपांडे
प्राचार्य डॉ. श्रीनिवास वि. जोशी
प्रा. डॉ. योगेश वि. तोरवणे



SMRK-BK-AK
Principal
Maha Manavayava
Nashik-422 005.

- अनुक्रमणिका -

- | | |
|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-----------|
| १. विपणन उत्कांती
(Marketing Evolution)
१.१ प्रस्तावना
१.२ विपणन : व्याख्या
१.३ विपणनाची तंत्रे – विपणन संकल्पना – १. पारंपरिक संकल्पना
२. विनियम संकल्पना ३. उत्पादन संकल्पना ४. उपयोगिता निर्मिती संकल्पना ५. राहणीमान प्रदान संकल्पना ६. विपणनाची आधुनिक संकल्पना
१.४ विपणन महत्व / आवश्यकता – अ) व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने विपणनाचे महत्व – व्यवसायात स्थैर्य, अचूक निर्णय प्रक्रिया, नावलौकिक, बाजारपेठांचा विस्तार, वस्तूचा परिणामकारक पुरवठा; ब) ग्राहकांच्या दृष्टीने विपणनाचे महत्व – योग्य किंमत, गरजांची पूर्तता, विविध पर्यायांची उपलब्धता, ग्राहक शिक्षण क) समाजाच्या दृष्टीने विपणनाचे महत्व – राहणीमानात सुधारणा, रोजगार निर्मिती, इतर क्षेत्रांचा विकास ड) आर्थिक विकास दृष्टीने विपणनाचे महत्व
१.५ विपणन कार्यव्याप्ती
१.६ विपणनाचे फायदे
१.७ मर्यादा – विपणनाची बुद्धी; अभ्यासपूर्ण दृष्टिकोन – १. विशिष्ट विपणन २. फेर विपणन ३. समग्र विपणन ४. कमाल विपणन ५. बृहद विपणन ६. भोळचा प्रमाणावरील विपणन ७. बहुविध विपणन | १५ |
| २. विपणन कार्य नियंत्रण
(Marketing Control)
२.१ प्रस्तावना
२.२ विपणन नियंत्रणाची व्यासी – नियंत्रण प्रक्रिया – कार्यक्षमता नियंत्रण प्रक्रिया, बृहदनियोजन नियंत्रण कार्यक्षमता, विक्री विश्लेषण, बाजारातील कंपनीच्या हिश्यातील वाढ आग घट, विपणन लाभ प्रमाण (नव्याचे प्रमाण)
२.३ विपणन नियंत्रणाचे महत्व
२.४ विपणन नियंत्रणाचे घटक
२.५ विपणन नियंत्रण : प्रकार आणि पद्धती – १. विक्री मापन व नियंत्रण २. बाजार हिस्सा विश्लेषण ३. बाजारपेठे गुणांकन विश्लेषण ४. विपणन-नव्याचे प्रमाण विश्लेषण ५. विपणन कार्यक्षमता नियंत्रण : उपाययोजना ६. बृहदधोरण नियंत्रण तंत्रे आणि उपाययोजना | ३२ |

३३२

३. ग्रामीण विपणन ४२
 (Rural Marketing)

- ३.१ प्रस्तावना
- ३.२ ग्रामीण विपणनाचे महत्व – ग्रामीणानांतील बदल, क्रयवर्तनात झालेला बदल, साक्षरतेचे वाढते प्रमाण, आधुनिक भूत साधनसामग्रीत सुधारणा, ग्रामीण उत्पन्नात वाढ, लोकसंख्येतील वाढ
- ३.३ ग्रामीण बाजारपेठेची वैशिष्ट्ये – प्रसारमाध्यमांचा प्रभाव, साक्षरतेचे प्रमाण, सांस्कृतिक दृष्ट्या विस्तृत आणि वैविध्यपूर्ण, बाजारपेठेचे स्थान, शहरी जीवनाची चाहून, हरितक्रांतीचा प्रभाव
- ३.४ ग्रामीण विपणनातील अडथळे – भाषेतील अडथळे, अपुरा पुरबठा, मध्यस्थाचा, अभाव, अज्ञान, सुसंवाद, आणि संदेशवहन यांतील अडचणी, नित्य बदलती मागणी, अमुच्या बँकिंग आणि पतविषयक सुविधा, गोदाम व्यवस्था, वाहतूक समस्या
- ३.५ उपाययोजना
- ३.६ ग्रामीण विपणन प्रणाली : सद्यास्थिती
- ३.७ एकूण राष्ट्रीय विपणनात ग्रामीण विपणनाचा हिस्सा – १. ग्रामीण उपभोक्ता २. ग्रामीण मागणीचे स्वरूप
- ३.८ ग्रामीण बाजारपेठांसाठी विपणन संज्ञापन – चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन, खंडी जागी प्रसारण, संगीताच्या कॅसेट्स, ट्रक श्राव्य माध्यम/प्रसिद्धी गाडी, छापील माध्यम, बाह्य संज्ञापन

विपणन संघटन ५४
 (Marketing Organisation)

- ४.१ प्रस्तावना
- ४.२ विपणन संघटन – महत्व
- ४.३ गुणवंशिष्ये – कार्यविभाजनात समानता, कामाच्या तपशिलात निःसंदिग्धता, प्रभावी समन्वये, अधिकारी व कर्मचारी योग्यातील परस्पर संबंध, प्रभावी संदेशवहन यंत्रणा, आदेशातील एकवाक्यता
- ४.४ विपणन संघटनेची तत्वे – लावचिकतेचे तत्व, अनोपचारिक संघंघाचे तत्व, ग्राहकाभिमुखतेचे किंवा ग्राहक हिताचे तत्व, समतोलाचे तत्व, उद्दिष्टाचा स्पष्टतेचे तत्व, अधिकार प्रदानाचे तत्व, नियंत्रणाचा विस्ताराचे तत्व, समन्वयाचे तत्व, दुहेरी संदेशवहनाचे तत्व, कार्यक्षमतेचे तत्व
- ४.५ विपणन संघटना प्रकार – कार्यात्मक संघटन, भोगोलिक संघटन, उत्पादनाभिमुख संघटना रचना, ग्राहकाभिमुख संघटन, एकत्रित संघटन रचना

६ / अर्थवृत्त पब्लिकेशन्स

४.६ विपणन व्यवस्थापक – विपणन व्यवस्थापकाचे आवश्यक गुण – नेतृत्व गुण, मानासिक गुण, शारीरिक गुण, सामाजिक गुण, राजकीय गुण, इतर गुण

४.७ विपणन व्यवस्थापकाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या

४.८ विपणन व्यवस्थापकाची कार्ये – उत्पादन धोरण, जाहिरात आणि विक्रयवृद्धी, वितरण धोरण, किंमत धोरण, उद्दिष्ट निश्चित करणे, सेवा, योग्य नियोजन, विक्री, विपणन संशोधन विषयक निर्णय

५. सेवा व्यवस्थापन ७२
 (Service Marketing)

५.१ व्याहारा

५.२ सेवांची वैशिष्ट्ये – नाशवंतता व मागणीत होणारे बदल, अविभाज्यता, अमूरता, भिन्नता

५.३ व्यापी

५.४ वस्तु आणि सेवा फरकत

५.५ सेवांचे वार्ताकला – ग्राहक सेवा – संदेशवहन सेवा, व्यक्तिगत देखभाल सेवा, बाह्य देखभाल व दुरुस्ती केंद्रे, वाहतूक सेवा, करमणक सेवा, उपहार ग्रहे, हॉटेल आणि मोटेल्स, वित्तीय सेवा, विमा सेवा; औद्योगिक सेवा – व्यवस्थापन सञ्चाऱ्यार, जाहिरात आणि वृद्धी सेवा, वित्तीय सेवा, अभियांत्रिकी सेवा, विमा सेवा; व्यवसायांसाठी विपणन आणि व्हूरचना, बाजारपेठ विलेशण

५.६ सेवांचे नियोजन व विकास – सेवांची किंमत निश्चिती, सेवांसाठी वितरण साखळी, सेवांची विक्रय वृद्धी

६. विपणन व्यवस्थापन ८३
 (Marketing Management)

६.१ विपणन व्यवस्थापनाची व्याहारा

६.२ व्यापी – नफा, ग्राहक समाधान, कंपनीचे लौकिकमूल्य निर्माण करणे, जीवनशैली उंचावणे, गरजा भागविणारे विपणन मिश्र विकसित करणे, ग्राहक वाढ

६.३ विपणन व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या – विपणन धोरण आखणे, विपणन कार्याची योजना तयार करणे, प्रशिक्षणाद्वारे कार्यक्षम विक्री कर्मचारी समूह विकसित करणे, संशोधन आणि विकास कामाचा सातत्याने पुरस्कार करणे, उच्च व्यवस्थापन स्तरावरील निर्णय घेण्यासाठी साहाय्यभूत ठरणे, सविस्तर विक्रीयोजना आखणे, सुयोग्य अशा वितरण साखळीची निवड करणे, विक्री कर्मचाऱ्यांच्याचा मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडणे, जाहिरात आणि विक्रयवृद्धी कायर्कर देखेरेख, विक्रीपथात

विपणन व्यवस्थापन / ७

३.३.२

मेवांकडे लक्ष पुरवणे, उच्च प्रतीचे नीतिर्धर्म आणि उत्साही बातावरण
टिकवणे, एकूण विपणन कार्यावर नियंत्रण

- ६.४ विपणन व्यवस्थापन : अनिवार्यता आणि कार्ये – घेय ठरवणे,
कर्मचारी निवड, सुदूरीकरण, नियोजन, विश्लेषण आणि मूल्यमापन
७. बाजारपेठ विभागीकरण ९२
(Market Segmentation)
- ७.१ व्याख्या
- ७.२ बाजारपेठ विभागीकरण – प्रकार – १. भौगोलिक विभागणी २.
लोकसंख्या रचनेनुसार विभागणी ३. सामाजिक व मनोवैज्ञानिक
विभागणी ४. प्रसंगोपात विभागणी ५. गरज किंवा लाभार्थित विभागणी
६. गुणात्मक विभागणी ७. राहणीमान दर्जानुसार विभागणी
- ७.३ बाजारपेठ विभागीकरण लाभ
- ७.४ बाजारपेठ विभागीकरण तत्वे – व्यक्ती, सुलभता, प्रतिक्रिया
क्षमता, आकारमान, मागणीचे स्वरूप, मापदण्डमता
- ७.५ बाजारपेठ विभागीकरण प्रक्रिया – ग्राहक पाहणी, पाहणी विश्लेषण,
रेखाटार; ग्राहकोपयोगी वस्तूच्या बाजारपेठाचे विभागीकरण – १.
लोकसंख्या रचना – वय, उत्पत्त, लिंग, व्यवसाय किंवा पेशा,
शिक्षण, वैवाहिक दर्जा, कुटुंबाचे आकारमान आणि प्राप्त, व्यक्तिमत्त,
जीवनशैली; औद्योगिक वस्तूच्या बाजारपेठाचे विभागीकरण – ग्राहकांचे
आकारमान, भौगोलिक स्थान, अंतिम वापर, किंमत आणि खरेदी
वर्तन २. भौगोलिक आधार
- ७.६ बाजारपेठ विभागीकरणाच्या मर्यादा

८. विपणन संशोधन १०६
(Marketing Research)

- ८.१ व्याख्या
- ८.२ विपणन संशोधन प्रक्रिया – विपणन प्रश्न निश्चित करणे, प्राथमिक
सर्वेक्षण करणे, संशोधन उद्दिष्टे ठरविणे, संशोधनास आवश्यक
असलेली तथ्ये व त्यांचे खोल ठरविणे, संशोधन आराखडा तयार
करणे, प्रश्नावली तयार करणे, उत्तरदात्यांचे नमुने तयार करणे, तथ्य
संकलन, संकलित तथ्यांचे संघटन, तथ्यांचे विश्लेषण व निर्वचन,
संशोधन अहवाल तयार करणे, पाठ्युरावा क्रिया
- ८.३ विपणन संशोधनाचे फायद – क्रयशक्ती शक्य, अद्यावत माहिती,
समस्यावर तोडाचा, विस्तार वृद्धी शक्य, लौकीक वृद्धी, कर्मचारी
नियुक्ती, गतिमान दृष्टीकोन, गरजांची पूर्णी

- ८.४ विपणन संशोधनाची वस्तुस्थिती
- ८.५ विपणन संशोधनाचे महत्व
- ८.६ बाजारपेठ संशोधनाची वैशिष्ट्ये – अखंड प्रक्रिया, सर्वसमावेशक
व्यापी, दोरी कमी करणे, साधनसामुद्रीचे विश्लेषण, निर्देश विक्री
व्यवस्थापन, व्यवसाय वृद्धीसाठी सहाय्य, तत्पर व्यवस्थापकीय निर्णय
शक्य
- ८.७ विपणन संशोधनाचे हेतू – गतिमान स्पर्धेचा अंदाज शक्य, विपणनाचे
मूल्यमापन सोपे, आवडीनिवडीचा शोध, क्रयशक्तीसाठी प्रोत्साहन,
निपक्षपात्री अभियाय, नकावृद्धी, समस्यावर मात, बाजारपेठ संशोधन,
लौकिकाचे मूल्यमापन, बदलांचा मागवा, दूरदृष्टी, समिक्षणात्मक
अभ्यास
- ८.८ विपणनी संशोधन व विपणन संशोधन – विपणी संशोधन व
विपणन संशोधन यातील फरकत
- ८.९ विपणन संशोधनाची कार्ये – वैशिक स्पर्धेचा अंदाज, अभावी
निर्णय, समस्याचा अभ्यास, आवडीनिवडीचा समिक्षणात्मक अभ्यास,
ग्राहकांच्या अडचणीवर मात, वितरणास मदत, उत्पादकांना दिशादर्शक,
खर्चावर अंकुश, मालासाठांची पूनर्रूपासाठी
- ८.१० विपणन संशोधनाचे अनिवार्यता/गरज – भविष्यकालीन खरेदीचा
अंदाज, धोणे आणेचे शक्य, लौकिकात वाढ, विक्रीचा कोटा
निश्चिनी, भविष्यकालीन निर्णय घेण्यास सोपे, सुलभ प्रशासन शक्य,
ग्राहकांच्या अडचणीवर मात, वितरणास मदत, उत्पादकांना दिशादर्शक,
खर्चावर अंकुश, मालासाठांची पूनर्रूपासाठी
- ८.११ विपणन संशोधनाच्या मर्यादा/उगिवा – वेळचा अपव्यय, खर्चाचा
अपव्यय, अनुभवी प्रशासनाचा अभाव, कपोलकल्पपीत अनुभाव,
तकलादू संशोधन, असंतुलित मानवी वर्तन, अनपेक्षीत माहिती
संकलन, व्यवस्थापकांचा विरोध, क्रियाशृङ्खला स्वरूप, सर्वकप अभ्यास
अशक्य, वस्तुसाठाच्याची तंतोतंत माहिती अशक्य
- ८.१२ विपणन संशोधनाची व्यापी – जाहिरात संशोधन, ग्राहक संशोधन,
वृद्धी संशोधन, वितरण संशोधन, विक्री संशोधन, बाजारपेठ संशोधन,
किंमत संशोधन, उत्पादन संशोधन, धोणांबाबत संशोधन, वेणु
संशोधन, इतर किंकोळ संशोधन

९. विपणन माहिती पद्धती १२१
(Marketing Information System)

- ९.१ व्याख्या
- ९.२ विपणन माहिती पद्धतीची वैशिष्ट्ये – अखंड प्रक्रिया, समन्वय
व सुसुव्रता अनिवार्य, माहितीचे संस्कारण, प्रामाणिक मूल्यमापन,
माहितीचे संकलन, अत्याधुनिक त्रांचा स्विकार, वास्तव माहिती

- १.३ विषयन माहिती पद्धतीचे घटक - १. अंतर्गत विषयन माहिती
२. बहिर्गत विषयन माहिती ३. विषयन संशोधन ४. विषयन माहिती विश्लेषण
- १.४ आदर्श विषयन माहिती पद्धतीचे गुण - केंद्रिय स्वरूप, जलद व अचूक माहिती, काटकसर, अत्यावश्यक माहिती, अद्यावतता, लवचिकता, अत्याधूनिक तंत्र, भविष्याशी निंगडीत
- १.५ विषयन माहिती पद्धतीचे फायदे - बाजारपेठील संघीचा लाभ, त्वरीत निर्णय घेणे शक्य, विषयन निर्णय तत्पर, साधनांचा महतम सहभाग, जलद संदर्भ उपलब्ध, नियोजन व नियंत्रणाचा आधार, बदलत्या विषयन पर्यावरणाची माहिती
- १.६ विषयन माहिती पद्धती व विषयन संशोधन फरक - अर्थ, उद्देश, व्यापी, सातत्यता, भविष्यानुवर्ती, उपयुक्तता
- १.७ विषयन माहिती प्रणालीची वैशिष्ट्ये - भविष्यकालीन आधार, पर्यावरणातील दुवा, अंतर्गत समन्वय, अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा स्विकार, अचूक निर्णय, अखंड प्रक्रिया, गतिमान व अचूक प्रक्रिया
- १.८ विषयन माहिती पद्धतीची आवश्यकता - विषयनाचे गुंतागुंत, त्वरीत निर्णय शक्य, ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्णी, माहितीचा स्फोट व प्रगती शक्य, अचूक निर्णय घेणे शक्य, अद्यावत माहिती
- १.९ विषयन माहितीचे खोत - माहितीचे अंतर्गत खोत, माहिती बहिर्गत खोत
- १.१० विषयन माहिती प्रणालीचे घटक - १. अंतर्गत विषयन माहिती २. बहिर्गत विषयन पद्धती ३. विषयन संशोधन ४. विषयन माहिती विश्लेषण
- १.११ विषयन माहिती पद्धतीची भूमिका - बदलत्या विषयन पर्यावरणाची माहिती, जलद संदर्भ उपलब्ध, विषयन निर्णय कार्यक्षमता, विषयन कार्याव नियंत्रण, निर्णय घेण्यास मदत, बाजारपेठील संर्धीचा फायदा
- १.१२ आदर्श विषयन माहिती प्रणालीची वैशिष्ट्ये - नवीन तंत्राचा वापर, अद्यावत माहिती, अधिक काटकसर, केंद्रीय स्वरूप, निर्णय घेण्यास पुरक, भविष्यानुवर्ती, लवचिकता, नियडक माहिती, जलद व अचूक माहिती, व्यवसायाशी अनुरूप
- १.१३ विषयन संशोधन क्षेत्रातील रोजगार संघी - १) अधिकारी पातळीवरील रोजगार - संशोधन दिवदर्शक, संशोधन व्यवस्थापक, संशोधन अधिकारी, संशोधन विश्लेषक २) क्षेत्रप्रक्षण किंवा कार्यप्रणाली पातळीवरील रोजगार - कार्य दिवदर्शक, सांख्यकीय अधिकारी/तथ्य प्रक्रिया

१० / अर्थव पब्लिकेशन्स

№ 256 : 27 MAR 2021

१०. संशोधन आराखडा १५१

(Research Design) SMRK-BK-AK Mahila Mahavidyalaya Nasik - 422 005

DONATED BOOK

१०.१ प्रस्तावना, व्याख्या १. संशोधन कार्याचे नियंत्रण

१०.२ संशोधन आराखडा महत्व - संशोधन कार्याचे नियंत्रण

१०.३ संशोधन आराखडा पायन्या - १. संशोधन प्रकल्पातील कार्य ठरविणे २. संशोधन खर्चाचा अंदाज घेणे ३. वेळाप्रक तयार करणे

१०.४ संशोधन आराखड्याचे प्रकार - १. अन्वेषणात्मक संशोधन २.

वर्णनात्मक संशोधन ३. प्रासादिक संशोधन

१०.५ प्रश्नावली - प्रश्नावलीची बांधणी - प्राथमिक मुद्यांची यादी, अवैपचारिक मुलाखती, प्रश्नावलीची कच्चा आराखडा, प्रश्नावलीची पूर्वाचारणी, प्रश्नावलीस अंतिम स्वरूप देणे

१०.६ आदर्श प्रश्नावलीची वैशिष्ट्ये - संबंधित प्रश्न, प्रश्न नियोजित व क्रमबद्ध अंसावेत, स्पष्टता, प्रश्नाची मर्यादित संख्या, सूचक प्रश्न टाळावेत, वैयक्तिक व भावानात्मक प्रश्न टाळावेत, शब्दयोजना, प्रश्नावलीचे आकृष्टक स्वरूप; प्रश्नावलीकरिता योग्य प्रश्नाची निवड करणे; प्रश्नावलीचे प्रकार - (अ) संरचित प्रश्नावली - बंदिस्त प्रश्न, खुले प्रश्न ब) असंरचित प्रश्नावली - उत्तरदात्याला वैलण्यास मदत करणे - उन्हे देयास प्रवृत्त करणे, प्रश्नावलीची चाचणी, वैयक्तिक व भावानात्मक प्रश्नांचा प्रश्न निवडणे, प्रश्नावलीचे बाह्यस्वरूप व प्रोस्तावन; उत्तरातील सूचीचा उपयोग, उत्तराची मानसशास्त्रीय बाजू; प्रश्नावलीचील पक्षपात टाळणे - प्रश्नावली किंवा तथ्य संकलनाचे तंत्र, मुलाखतकर्ती, उत्तरदाता निवेदक; प्रश्नावलीची पूर्व-चाचणी

१०.७ प्रश्नावलीचे गुण - विस्तृत स्वरूप अंतर्गत माहिती जमाविणे शक्य, वेळ, पैसा व श्रम याची बचत, मुक्त प्रतिक्रियांना वाब, विचारपूर्वक उन्हे, वस्तुनिष्ठ विश्लेषण, अन्वावधीत माहिती मिळाले

१०.८ प्रश्नावलीच्या मर्यादा - मर्यादित उपयुक्ता, निवेदकांची भिन्नता, कमी यार्थाता, निवेदकांच्या प्रतिक्रिया समजत नाहीत, वस्तुनिष्ठ अभ्यास अशक्य, अपेक्षित प्रतिसाद नसतो

११. तथ्य संकलन १७२
(Data Collection).

११.१ प्रस्तावना

११.२ विषयन संशोधन प्रक्रियेतील पायन्या - १. विषयन प्रश्न निश्चित करणे २. प्राथमिक सर्वेक्षण करणे ३. संशोधन उद्दिष्टे ठरविणे ४. संशोधनास आवश्यक असलेली तथ्ये व त्याचे खोत ठरविणे ५. संशोधन आराखडा तयार करणे ६. प्रश्नावली तयार करणे ७.

विषयन व्यवस्थापन / ११



उत्तरदात्यांचे नमूने तयार करणे ८. तथ्य संकलन ९. संकलीत तथ्यांचे संधरन १०. तथ्यांचे विश्लेषण व निर्वचन ११. संशोधन अहवाल तयार करणे १२. संशोधन अहवाल सादरीकरण १३. पाठ्यपुसाचा क्रिया १४. विषयान संशोधन प्रक्रियेत समस्या सुरुणाचे महत्त्व १५. विषयान संशोधनाची उद्दिष्ट - १. मुख्य उद्दिष्ट २. तातडीची उद्दिष्ट; प्राथमिक सर्वेक्षण, पडताळणी सूची, तथ्यांचे स्रोत १६. तथ्यांचे वर्गीकरण - १. प्राथमिक सामग्री - प्राथमिक सामग्रीचे फायदे, प्राथमिक सामग्रीच्या मर्यादा २. दुर्यम सामग्री - दुर्यम सामग्रीचे स्रोत, दुर्यम सामग्रीची उपयुक्तता, दुर्यम सामग्रीच्या मर्यादा; प्राथमिक सामग्रीचे व दुर्यम सामग्रीची हातील फरक, प्राथमिक सामग्री गोठा करण्याच्या पद्धती १७. क्षेत्र सर्वेक्षणाची विविध तंत्रे - १. टपाल सर्वेक्षण संशोधन पद्धत - टपाल सर्वेक्षण पद्धतीचे फायदे, टपाल सर्वेक्षण पद्धतीचे तोटे २. दूरध्वनी सर्वेक्षण पद्धत - दूरध्वनी सर्वेक्षण पद्धतीचे फायदे, दूरध्वनी सर्वेक्षण पद्धतीचे तोटे ३. ग्राहक मंडळ - ग्राहक मंडळाचे फायदे, ग्राहक मंडळाचे तोटे ४. वैयक्तिक मुलाखत - वैयक्तिक मुलाखतीचे फायदे, वैयक्तिक मुलाखतीचे तोटे; वैयक्तिक मुलाखतीचे प्रकार - १. रचनात्मक मुलाखत २. अर्धरचनात्मक मुलाखत ३. अरचनात्मक मुलाखत पद्धत ४. कैंटीय मुलाखत पद्धत ५. सविस्तर मुलाखत; सविस्तर मुलाखतीचे तोटे

१२. विषयानाचे आधुनिक मार्ग २०३

(Recent Channels of Marketing)

- १२.१ प्रस्तावना
- १२.२ विषयानाचे आधुनिक मार्ग - १. इंटरनेट २. ई-मेल ३. ई-कॉर्मस ४. आंतरजाल विषयान (इंटरनेट मार्केटिंग) ५. वेब मार्केटिंग
- १२.३ ऑनलाईन मार्केटिंग - ऑनलाईन विषयानाचे प्रकार - १. व्यवसाय-व्यवसाय विषयान २. व्यवसाय-ग्राहक (उपभोक्ता) विषयान
- १२.४ भ्रमणाध्वनी विषयान (मोबाइल मार्केटिंग)

१३. क्रय शक्ती व खरेदी वर्तन २११

(Purchasing Power and Buyer Behaviour)

- १३.१ प्रस्तावना
- १३.२ खरेदी वर्तन - खरेदी वर्तन सिद्धांत - १. ज्ञानप्रक्रिया नमुना २. आर्थिक नमुना ३. हॉर्वर्ड शेठ नमुना ४. समाजशास्त्रीय नमुना ५. मनोविश्लेषणात्मक नमुना ६. निकोसिया नमुना

१४ / अर्थव्यापारिक विषयान

- १३.३ ग्राहक संप्रेरण वर्तन घटक - अ) आर्थिक घटक - १. राहगीमान पातळी २. उल्लंघन ग्राहक पत्र व्यवस्था ३. मात्रामत्तेची तरलता ४. उत्पत्ताच्या भविष्यकालीन अपेक्षा किंवा प्रवाह ५. ढोबळ कौटुंबिक उत्पत्त ६. व्यक्तिगत वापर योग्य उत्पत्त (आ) मनोवैज्ञानिक घटक - १. प्रवृत्ती किंवा कल २. जाणीव किंवा ज्ञान ३. दृष्टिकोन ४. संरेण ५. व्यक्तिमत्त ६). समाजशास्त्रीय घटक - १. क्वांटाणि जात २. अधिकारीय अग्रणी ३. कुटुंब ४. संबंधी समूह ५. संस्कार
- १३.४ ग्राहक आणि 'खरेदी निर्णय प्रक्रिया' - खरेदी निर्णय प्रक्रियेचे प्रमुख टप्पे - १. अपूर्ण राहिलेली गरज २. माहिती व ज्ञानासाठी शोध ३. पर्यायांचे मूल्यमापन ४. प्रत्यक्ष खरेदी निर्णय ५. खरेदीनंतरचे वर्तन; भारतातील नवा ग्राहक वर्ग - १. स्वयंरोजगारी क्षेत्रात वाढ २. ग्रामीण भारतातील बांधापालीकडील मुतुखागीरी ३. उदारमतवादी पिंडीचा उदय ४. ग्राहक क्षत्रेत वाढ ५. वाढते उत्पत्त ६. सभोवतालच्या परिस्थितीत होणा बदल
- १३.५ भारतीय ग्राहक बाबरेठ - गुणवैशिष्ट्ये - शहरी ग्राहक आणि त्याच्या विषयानविषयक अपेक्षा, ग्रामीण ग्राहक आणि विषयानविषयक अपेक्षा

१४. विषयान व्यवस्थापन आणि सामाजिक जबाबदारी २३० (Marketing Management and Social Responsibility)

- १४.१ प्रस्तावना
- १४.२ सामाजिक जबाबदारीची व्याख्या
- १४.३ विषयान व्यवस्थापकाच्या सामाजिक जबाबदार्या - व्यवसायाचे अस्तित्व राखणे, सामाजिक समरसता, ग्राहक आणि समाज यांचेसाठी सेवा, व्यवसाय अन्यायात चालवणे; विषयान समिक्षा : काही परिणाम १४.४ विषयानाचा समाजावरील प्रभाव - राजकीय दबाव गट, सांस्कृतिक आक्रमण, खाजांची वस्तुची वाढती विक्री, भौतिकवादाचे उत्तरायण; विषयानाचा अन्य व्यवसायावरील प्रभाव - आवक, अडथळ्याची निर्मिती, स्पर्धकांचा व्यवसाय विकल घेणे, अनुचित विषयान व्यवहार, शाश्वतूदू किंवा नियामक विषयान क्रिया, सार्वजनिक कृतीद्वारा नियामकता; खासगी कृतीतून नियामकता - ग्राहक चळवळ किंवा उपभोक्ता - ग्राहक चळवळ, पर्यावरण संरक्षण; सामाजिकदृष्ट्या जबाबदार विषयान - सामाजिक विषयान, नवनिर्मित वस्तू विषयान, मूल्य विषयान, ग्राहकानुवर्ती विषयान
- १४.५ विषयानातील नीतिमूल्य - नीतीयुक्त विषयानाचे काही नियम

संदर्भ ग्रंथ सूची २४०

आजचे युग हे इंटरनेटचे युग मानसिकता देखील बदललेली दिसून येते. इंटरनेटवर किरकोळ विक्रीचे व्यवसाय चालू झाले. इंटरनेटच्या माध्यमातून किरकोळ विक्रीचा व्यवसाय होय. या व्यवसायासाठी ज्ञानात्मक मोबाईल व व्हॉट्सॅप मार्केटिंग आणि मापदंड यांचा सखोल व सूक्ष्म अभ्यास करावाचारे.

इंटरनेट व विपणन

आभासी विपणन

अभासी विपणन

ई-कॉमर्स

ई-कॉमर्स

इंटरनेटवरील ग्राहकाचे वर्तन

इंटरनेट विपणन

इंटरनेट आणि उत्पादन निष्ठा

इंटरनेट विपणन

इंटरनेट समुदाय

डिजिटल विपणन

 आता ई-बुक स्वरूपाती
अथर्वची सर्व पुस्तके उपलब्ध

 **अथर्व पब्लिकेशन्स**
अथर्व | ऑफिशियल पुस्तक खरेटीकरिता...
www.atharvapublications.com

इंटरनेट व विपणन

(Internet and Marketing)



यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार, क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व
इतर विद्यापीठांच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित तसेच
M.P.S.C., नेट-सेट व इतर संर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्यावत पुस्तक.

BOOK MUST BE RETURNED WITHIN SEVEN DAYS

इंटरनेट व विपणन

(Internet and Marketing)

DONATED BOOK

SMRK-BK-AK Mahila Mahavidyalaya
Nasik - 422 005

प्राचार्य डॉ. दिली पी. देशपांडे
गोखले एन्युकेशन सोसायटीचे
एस.एम.आर.के. बी.के-ए.के. महिला महाविद्यालय, नाशिक.

प्राचार्य डॉ. श्रीनिवास वि. जोशी
गोखले एन्युकेशन सोसायटीचे
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीवर्धन, जि. रायगड.

प्रा.डॉ. योगेश विश्वासराव तोरवणे
खान्देश एन्युकेशन सोसायटीचे
प्रताप कॉलेज, अमळने (लक्घामान)

15

Principal SMRK-BK-AK Mahila Mahavidyalaya Nasik-422 005.	G. E. SOCIETY'S S. M. R. K. - B. K. - A. K. MAHILA MAHAVIDYALAYA, NASIK-5
	ACC. NO. 2-5-6-3
	DATE2-7-MAR-2021....

अथवा पब्लिकेशन्स

262

प्रोत्साहन दिले त्याबद्दल आम्ही त्यांचे क्रणी आहोत.

हे पुस्तक लिहिताना अनेक मराठी व इंग्रजी ग्रंथांचा आणि वेबसाईट्सांचा संदर्भ म्हणून उपयोग केला आहे. त्या सर्व लेखकांचे आणि प्रकाशकांचे आम्ही सविनय धन्यवाद मानतो.

वरील सर्व विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाडेसाठी निर्देशीत केलेल्या अभ्यासक्रमांपाणे हे पुस्तक लिहिण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केल्याबद्दल या सर्व पब्लिकेशन्सचे श्री. युवराज माळी आणि त्यांचे कर्मचारी यांचेदेखील आम्ही मनस्वी आभार मानतो.

प्रस्तुत पुस्तकाच्या उपयुक्तेते भर घालण्यासाठी अभ्यासकांनी, संशोधकांनी व समिक्षकांनी कांही सूचना केल्यास त्यांचा पुढील आकृतीच्या वेळी निश्चितच विचार करु.

सर्वांना अभिवादन करून लेखनीला पुर्णविराम देतो.

धन्यवाद!!

प्राचार्या डॉ. दिसी पी. देशपांडे
प्राचार्य डॉ. श्रीनिवास वि. जोशी
प्रा.डॉ. योगेश विहे. तोरवणे



- अनुक्रमणिका -

१. प्रस्तावना	०३
(Introduction)	
१.१ प्रस्तावना	
१.२ विपणनाचे स्वरूप व उत्कांती - १) स्वावलंबी अवस्था २) विनियोगिमुख अवस्था ३) उत्पादनाभिमुख अवस्था ४) विक्रीभिमुखी विपणन अवस्था ५) ग्राहकाभिमुखी अवस्था ६) समाजाभिमुखी विपणन अवस्था	
१.३ इंटरनेट व विपणन	
१.४ चलूळ वाईफे वेब	
१.५ इंटरनेट	
१.६ इंट्रानेट	
१.७ एक्सट्रानेट	
१.८ इंटरनेटचे फायदे/उपयोग/महत्व - शैक्षणिक क्षेत्र, व्यवसाय / नोकरी, संदेशवहानाचे क्षेत्र, मनोरंजन किंवा करमणकीचे क्षेत्र, पर्यटन, बॉकिंग क्षेत्र, ई-वाणिज्य	
१.९ इंटरनेटच्या मर्यादा/तोटे	
१.१० आभासी विपणन	
१.११ आभासी विपणनाचे महत्व - त्वारित प्रतिसाद, जाहियत खर्चात बचत, उत्पादनाचा माणापील वाढ, व्यवसायाची झापाट्याने वाढ, ग्राहकांना विविध वस्तूंचा पर्याय	
२. ई-वाणिज्य	२३
(E-commerce)	
२.१ प्रस्तावना	
२.२ व्याख्या	
२.३ ई-कॉमर्सची कार्यपद्धती	
२.४ ई-कॉमर्सचा विकास व भविष्य	
२.५ विविध व्यावसायिक मॉडल्स -	
१) कॉम्पनीसाईट्स	
२) विलबोर्ड	
३) जाहिरात साईट्स	
४) सदयता	
५) स्टोर फ्रंट साईट्स	

Principal
SMRK-BK-AK Mahila Manavloki Sangit Natak Akademi
Nashik-422 005.

३. इंटरनेटवरील ग्राहकांच्या वर्तणुकीवर परिणाम करणारे घटक... ३१
 (Factors affecting on Internet consumer behavior))
- ३.१ प्रस्तावना
 - ३.२ इंटरनेटवरील ग्राहकाचे वर्तने
 - ३.३ इंटरनेटवरील ग्राहकाच्या वर्तनाचे महत्त्व - १) वस्तूचा स्वीकार २) ग्राहकांचे वर्तने महत्त्व ३) ग्राहकाचे वर्तने ४) ग्राहकांचा स्वभाव ५) वस्तुनिर्मितीचे तंत्रज्ञान
 - ३.४ इंटरनेटवरील ग्राहकाचे वर्तने अभ्यासण्याची आवश्यकता - १) तीट्रम स्पर्धा २) बाजारपेठांची विविधता ३) विषयांचे धोरण, कार्यक्रम आणि विषयांचे वावर प्रभाव ४) गुणवता नियंत्रणावर पडणारा प्रभाव
 - ३.५ इंटरनेटवरील ग्राहकांच्या वर्तनावर प्रभाव पाडणारे घटक - १) ग्राहकांची खरेदीशक्ती २) मानशाळीय घटक ३) सामाजिक व सांस्कृतिक घटक ४) इतर पर्यावरणीय घटक
 - ३.६ ग्राहक वर्तनाची प्रतिमाने - १) हावड शेठ प्रतिमान २) एन्जेल-ब्लॅकवेल कॉलट प्रतिमान
 - ३.७ इंटरनेटवरील खरेदी प्रेरणा
 - ३.८ इंटरनेटवरील विविध खरेदी प्रेरणा - १) आर्थिक प्रेरणा २) इतर प्रेरणा ३) मानासिक प्रेरणा
 - ३.९ इंटरनेट ब्रॉडिंग
 - ३.१० इंटरनेट आणि उत्पादन निष्ठा
 - ३.११ इंटरनेट समुदाय - १) सामाजिक समुदाय २) सहाय्यक समुदाय ३) एडबोर्केट समुदाय ४) अंतर्रूढी समुदाय
४. इंटरनेटवरील किरकोळ व्यापार ४९
 (Retail on the Internet)
- ४.१ प्रस्तावना
 - ४.२ व्यापार
 - ४.३ इंटरनेटवरील किरकोळ विक्रीचे फायदे - १) विविध प्रकारच्या वस्तूंची उपलब्धता २) वस्तूंची घरपोच सेवा ३) वस्तू मिळाल्यानंतर किमत देण्याची सोय ४) जाहिरात न करता ग्राहकांची उपलब्धता ५) ग्राहकांना सवलतीचा फायदा
 - ४.४ ई-किरकोळ विक्री क्षेत्रातील व्यावसायिकांचे वर्गीकरण - विक्रीच्या स्वरूपानुसार वर्गीकरण - १) व्यावसायिक ते व्यावसायिक २) व्यावसायिक ते ग्राहक ३) दोन ग्राहकांमधील मध्यस्थ व्यापारी; वितरणाच्या साखळीनुसार वर्गीकरण - ४) ई-मेल द्वारे माणणी स्वीकारणारे व्यापारी २) मोबाईल किंवा फोनच्या माध्यमातून वस्तूची
- ६ / अर्थव्यापार विषयां

- विक्री करणारे व्यापारी ३) वेबसाईटच्या माध्यमाने व्यवहार करणारे व्यापारी
- ४.५ ऑनलाईन किरकोळ विक्री : किमत निर्धारण - किमतीचे प्रकार, किमतीचे महत्त्व, ऑनलाईन किरकोळ विक्रीत किमत कसी ठरते? - पूर्ण स्पर्धा, ऑनलाईन मर्केटदारी, ऑनलाईन मर्केटदारीयुक्त स्पर्धा, ऑनलाईन किमत यंत्रांचे स्वरूप, कार्य
- ४.६ इंटरनेट किरकोळ विक्री व्यवहारात किमत अदा करण्याची प्रक्रिया - १) वस्तू प्रासीनंतर पैसे देण्याची सोय २) डेबिट कार्डचा वापर करून किमत अदा करणे ३) क्रेडिट कार्डचा वापर करून किमत अदा करणे ४) नेट बैंकिंगच्या माध्यमातून किमत अदा करणे
- ४.७ ऑनलाईन शार्पिंग - ऑनलाईन शार्पिंगच्या लोकप्रिय वेबसाइट्स
- ४.८ ऑनलाईन शार्पिंगचे फायदे
- ४.९ ऑनलाईन शार्पिंगचे तोट
- ४.१० ऑनलाईन शार्पिंग करताना घ्यावयाची काळजी - १) सुरक्षित संकेतस्थळाची निवड २) संकेतस्थळाचा अव्यास ३) असुरक्षिततेचा धोका ४) डेबिट कार्ड की क्रेडिट कार्ड की नेट बैंकिंग ५) जास्त माहिती देऊन नका ६) विक्रेताच्या माहिती घ्या ७) मोहऱ असावा, हाव नको
५. इंटरनेट व्यवहराचना व जाहिरात ६९
 (Internet Strategy and Advertising)
- ५.१ आभासी मूल्य शृंखलेचे इतिहास
 - ५.२ आभासी मूल्य शृंखलेचे टप्पे - १) माहितीचे एकीकरण २) माहितीचे आयोजन ३) माहितीचे विस्त्रेषण ४) माहितीचे संश्लेषण ५) माहितीचे वितरण/प्रसारण
 - ५.३ मध्यस्थता
 - ५.४ मध्यस्थता काढून घेणे
 - ५.५ व्यवहार खर्चाचा अर्थ
 - ५.६ व्यवहार खर्च मिळावा
 - ५.७ इंटरनेट वृद्धी / इंटरनेट मार्केटिंग / इंटरनेट जाहिरात / डिजिटल विषयान - वार्गीकरण - १) प्रदर्शन जाहिरात २) ब्लॉगिंग जाहिराती ३) मज़कूर जाहिराती ४) शोध इंजिन ऑप्टिमायझेशन ५) प्रायोजित शोध ६) सोशल मीडियाद्वारे जाहिराती ७) मोबाईल जाहिराती ८) ई-मेल मार्केटिंग/जाहिराती
 - ५.८ संश्लेषक जाहिरातीचे मार्ग
 - ५.९ संलग्नता विषयान - संलग्नता विषयानचे फायदे; संलग्नता विषयानाच्या पद्धती - १) पी.पी.सी. २) एस.इ.ओ. ३) कूपन ४) ई-मेल ५) सोशल मीडिया



Principal
SMRK-BK-AK Mahila Mahavidyalaya
Nasik-422 005.

इंटरनेट व विषयान / ७

५.१० सी.पी.एम./प्रति हजारी किंमत
 ५.११ सी.पी.ए. प्रत्येक कृतीची किंमत / प्रत्येक अधिग्रहण किंमत
 ५.१२ पी.पी.सी. – पी.पी.सी.चे जाहिरातदारास होणारे फायदे, पी.पी.सी.चे जाहिरात प्रकाशकांच्या दृष्टीने फायदे

६. आंतरराष्ट्रीय विपणनातील उदयोन्मुख समस्या व विकास..... ८२
 (Emerging Problems and Developments in International Marketing)
- ६.१ प्रस्तावना
 - ६.२ आंतरराष्ट्रीय विपणनाचा अर्थ व व्याख्या
 - ६.३ आंतरराष्ट्रीय विपणनाचा नैतिक आणि सामाजिक समस्या –
 १) जकातीबाबतच्या समस्या २) प्रशासकीय घेठे घोरणे ३)
 सांस्कृतिक विविधता ४) राजकीय अस्थिरता किंवा पर्यावरण ५)
 चलन दांगमध्ये बदल ६) नियम आणि नैतिक आक्षण
 - ६.४ सेवांचे विपणन
 - ६.५ सेवांचे स्वरूप
 - ६.६ सेवा विपणन वैशिष्ट्ये
 - ६.७ सेवांचे वर्गीकरण – १) उपभोक्ता किंवा ग्राहक सेवा २) औद्योगिक सेवा
 - ६.८ सेवा विपणनाचे महत्व
 - ६.९ सेवा विपणन डावपेच – १) उत्पादन २) किंमत ३) विक्रय वृद्धी ४) वितरण ५) व्यक्ती ६) दृश्य किंवा भौतिक घटक ७) विपणन डावपेच
 - ६.१० माहिती तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय विपणन
 - ६.११ आंतरराष्ट्रीय विपणनात माहिती तंत्रज्ञानाचे महत्व – १)
 संदेशवहनाचे कार्य सुलभ २) वाहतुकीत उत्पादनाचे ठिकाण शोधणे ३) ग्राहकांना त्वारित बिल उपलब्ध होते ४) वस्तूचे / सेवेचे ऐसे देणे सुलभ
 - ६.१२ जागतिक व्यापार संघटना व आंतरराष्ट्रीय विपणन
 - ६.१३ गॅट करार ते जागतिक व्यापार संघटना
 - ६.१४ भारत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार

संदर्भ सूची १७



PRINCIPAL
MANILAL MAHDEV ASHIK
M.A.B.A.-422 005

१ प्रस्तावना (Introduction)

१.१ प्रस्तावना

इंग्रजीतील 'Marketing' या शब्दासाठी मराठीत 'विपणन' हा शब्द वापरला जातो. लॅटीन शब्द Mercatus पासून फ्रेंचमध्ये Markeit, इटालियनमध्ये Merecato आणि जर्मनीत Market असे शब्द तथा झालेले दिसून येताहे. 'वि' हा धातू 'पण' या शब्दात जोडुन 'वि + पण' असा शब्द बनला आहे. पण झणजे मालाची विक्री करणे होय. थोडक्यात, मालाची विक्री करण्याचे शास्त्र झणजे विपणन असा अर्थ होतो. विपणन ही व्यापक संज्ञा आहे. बाजार (Market) आणि विपणन (Marketing) यातही फरक आहे.

विज्ञानाच्या प्रातीरुसार उत्पादन प्रक्रियेतही खूप काही बदल झाले. उत्पादित केलेली वस्तू उपभोग्य व्याची यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले. उत्पादित केलेल्या वस्तुला स्थळ, वेळ व स्वरूप इ. उपयोगिता मिळावी झणून मोठे प्रयत्न करण्यात आले. या सर्व प्रक्रियेस 'विपणन' असे झणतात. विपणन हे एक प्रगत असे शास्त्र आहे. पुर्वीच्या काळी विपणन हे वाणिज्य व व्यापाराचा एक भाग समजला जात असे. पण आधुनिक काळात एक महत्वपूर्ण शास्त्र झणून ओळखले जात आहे.

व्याख्या

'विपणन' या शब्दाच्या व्याख्या तज्ज्ञांनी विविध प्रकारे केलेल्या आहेत. त्यापेकी काही महत्वाच्या व्याख्या पुढीलप्रमाणे –

- विपणन ही ग्राहकांच्या मागणीचा पाठुपुरावा करणारी प्रक्रिया आहे. बाजारात वस्तूना व सेवाना मागणी असत. तिच्या आधारे स्वतःसाठी नफा आणि उपभोक्त्यांसाठी गरजांची पुरता विपणनातून साध्य होते.
- ड.एफ.एल. ब्रेच
- विपणन ही प्रक्रिया आहे की ज्यामधून समाजाता अधिक उच्च प्रकाराचे राहणीमान उपलब्ध केले जाते. – पॉल मसुर (Masur)
- विपणन प्रक्रिया ही प्रतेक व्यवसायाची सुरुवात आणि शेवट असतो.
- फिलिप कोटलर
- वस्तू आणि सेवा यांचे एका व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे वस्तूच्या मालकीचे हस्तांतर शक्य करणाऱ्या